

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

**मा.विधी समिती**

कार्यपत्रिका क्रमांक - ०३

**सभावृत्तांत**

दिनांक - १८/१२/२०२०

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १८/१२/२०२० रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.स्वीनल कपिल म्हेत्रे - सभापती
२. मा.भोंडवे संगिता राजेंद्र
३. मा.सुजाता सुनिल पालांडे
४. मा.गोफणे अनुराधा देविदास
५. मा.सुलक्षणा राजू धर
६. मा.पौर्णिमा रविंद्र(आप्पा) सोनवणे
७. मा.अमित राजेंद्र गावडे

या शिवाय मा.लोणकर- उप आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.इंदलकर - उप आयुक्त, मा.खांडेकर- सहा.आयुक्त, मा.वाघुंडे- कार्य.अभियंता, मा.गावडे-मुख्य अग्निशमन अधिकारी, मा.डॉ.साळवे- अति.आरोग्य अधिकारी, मा.जोशी, मा.बारार्थे- लेखाधिकारी, मा.पानसरे- भांडार अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभा कामकाजामध्ये दाखल खालीलप्रमाणे सुचना मांडणेत आली.

**सुचक** - मा.संगिता भोंडवे

अनुमोदक - मा.सुजाता पालांडे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मा.विधी समितीची दिनांक १८/१२/२०२० ची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०१/०१/२०२१ रोजी दुपारी २.४५ वाजेपर्यंत तहकूब करणेत यावी.

सदर सुचना सर्वानुमते मान्य झाली.

**सभापती** - शुक्रवार दिनांक ०१/०१/२०२१ रोजी दुपारी २.४५ वाजेपर्यंत सभा तहकूब करणेत येत आहे.

(स्वीनल कपिल म्हेत्रे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०३

सभावृत्तांत

( दिनांक १८/१२/२०२० ची तहकूब सभा )

दिनांक - ०१/०१/२०२१

वेळ - दुपारी २.४५ वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची दि.१८/१२/२०२० ची तहकूब सभा शुक्रवार दिनांक ०१/०१/२०२१ रोजी दुपारी २.४५ वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.स्वीनल कपिल म्हेत्रे - सभापती
२. मा.सुजाता सुनिल पालांडे
३. मा.गोफणे अनुराधा देविदास
४. मा.सुलक्षणा राजू धर
५. मा.पौर्णिमा रविंद्र(आप्पा)सोनवणे

या शिवाय मा.लोणकर-उप आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.अनिल रॉय-आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मा.किरण गायकवाड- जनसंपर्क अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

ठराव क्रमांक - १०

विषय क्रमांक - ०१

दिनांक - ०१/०१/२०२१

विभाग - स्थापत्य उद्यान

सुचक : मा.सुजाता पालांडे

अनुमोदक : मा.पौर्णिमा सोनवणे

संदर्भ - मा.महापालिका अति.आयुक्त(१) यांचे पत्र क्र.स्था/उद्यान/१२९/२०२० दि.९/१२/२०२०

मा.महापालिका अति.आयुक्त(१) यांनी शिफारस केलेनुसार

तळवडे गायरान जागेस तारकुंपन / सिमाभित्त / पाथवे करणेबाबत मा.नगरसदस्य यांनी दि.१५/१०/२०२० च्या पत्रान्वये कळविले आहे. उद्यान विभागाने दि.०१/१०/२०२० च्या पत्र जा.क्र.उद्यान/०४/कावि/३७३/२०२० अन्वये सदर कामासाठी वृक्षसंवर्धन विभागाचे सन २०२०-२१ चे अंदाजपत्रकातील 'गायराने व मोकळ्या जागे अंतर्गत रस्ते करून वृक्षारोपन करणे' या लेखाशिर्षावर उपलब्ध असलेल्या तरतुदीमधुन सदर कामासाठी तरतुद उपलब्ध करून दिली आहे. उपरोक्त विषयांकीत कामांसाठी करण्यात आलेल्या उद्यान विभागाकडील तरतुदी वापरून स्थापत्य उद्यान विभागामार्फत खालील नमुद कामे करणे नियोजित आहे. या विभागामार्फत खालील नमुद कामे तांत्रिक मान्यता घेवून निविदा काढून करणेसाठी सदर कामास प्रशासकीय मान्यता देणेत येत आहे.

अ.क्र.	लेखाशिर्ष	पान क्र./ अ.क्र.	कामाचे नांव	प्रशासकीय मान्यता र.रु.
१	वृक्षसंवर्धन	६-७-३६	गायराने व मोकळ्या जागा अंतर्गत रस्ते करून वृक्षारोपण करणे.	
	--//--		१) प्रभाग क्र.१२ तळवडे गायरान स्मशानभूमी बाजूकडील सीमाभित्त दुरुस्ती करणे, तारकुंपण करणे व इतर कामे करणे.	५०,००,०००
	--//--		२) प्रभाग क्र.१२ तळवडे गायरान मुख्य प्रवेशद्वारा जवळील व एम आय डी सी बाजूकडील सीमाभित्त दुरुस्ती करणे, तारकुंपण करणे व इतर कामे करणे.	५०,००,०००
	--//--		३) प्रभाग क्र.१२ तळवडे गायरान मधील उद्यानासाठी पाथवे करणे व इतर आवश्यक कामे करणे	५०,००,०००

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(स्वीनल कपिल म्हेत्रे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/०५/२०२१

दिनांक : ०१/०१/२०२१



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.